PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Flat No. 204, "A" Wing, 2nd

Floor, adm 37.90 Sq. Mtrs BUA, Poonam Aura CHS Ltd,

Plot No. 417 H. No. 1,2, Padmavati Nagar, Agashi Road Bolinj, Virar West, Vasai, Dist. Thane 401303 ("Said Flat"

wned by Manish Prakash Malusare & Prakash Dagd

Malusare. Prakash Dagdu Malusare expired on 10.08.2020

Now Sagar Subhash Kadam & Swarali Sagar Kadan

intended to purchase said flat from present co-owner Manish

Prakash Malusare. Sagar Subhash Kadam & Swarali Sagar

Kadam approached to GIC Housing Finance Ltd/ any other

financial institution for loaning facility by offering securit

of said flat. Any person having claim/s of what so ever nature

in respect of said Flat, hereby called upon to lodge their claim

to undersigned with documentary proof within 10 days from

date hereof, failing which, it shall be presumed, no claim exists

Vishal CHS Ltd, Plot No.207/C-7, Gorai 2

Borivali West, Mumbai 400 091. M. 9619391811

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that our

clients 1) Smt. Bharti Hemant

Panchal, 2) Mr. Manthan Hemant

Panchal are the owners of Flat No.

20, on the Third Floor

admeasuring 550 Square feet, in

the Society known as "NEW

RAJNIGANDHA CO-OPERATIVE

HOUSING SOCIETY LTD.", situated

on N.A. land bearing Survey No. 1

Hissa No. 1, at Village Virar, Near

Hira Vidyalay School, Vartak Ward

Taluka Vasai, District Palghar, By an

Agreement dated 15th August 1984

and registered in the office of Sub

Registrar at Vasai under Serial No.

1493/1984. dated 10/09/1984

M/s. Gayatri Builders sold the said

Flat to Bhalchandra Tukaram

Panchal. Bhalchandra Tukaram

Panchal during his life time had

executed a Will dated 3rd April 1997

and had bequeathed the said Flat

to his son Hemant Bhalchandra

Panchal, Bhalchandra Tukaram

Panchal died on dated 09/09/1997

and as per Will dated 3rd April 1997

Hemant Bhalchandra Panchal had

became the owner of the said Flat

Hemant Bhalchandra Panchal died

intestate on dated 05/05/2008

leaving behind him wife Smt

Bharti Hemant Panchal and sor

Mr. Manthan Hemant Panchal

being the legal heirs. Therefore any

person or heir having any

objections, claim in full or part

thereof in any manner whatsoeve

are requested to make the same

known to the undersigned in

writing at A/101, Aarti Apartment

Near Telephone Exchange

Annasaheb Vartak Road, Vira

(West), Taluka Vasai, Distric

Palghar, within 14 days of this

notice, failing which the same wil

be deemed to have been waived.

Place - Mumbai

Adv AJIT M. RAJGOLE,

Date - 12.02.2021

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that BHANUMATI ATMARAM CHOKSI, owner of Flat No. 38/C. Mahavir Naga L. T. Road, Factory Lane, Borivali (West) Mumbai- 400092 and holding Share Certificate No. 42, Distinctive No. 206 to 210, expired on 16/6/2017 by making nomination her son Harikrishna Atmaram Choksi and Rashmi H Choksi (daughter-in-law), but said Rashmi H. Choksi expired on 9/1/2007 Being sole surviving legal heir and nominee of deceased member of society my client Harikrishna Atmaram Choks applied to the society for transfer of flat

along with shares in his name. If anyone have any claim over the said flat/share certificate claiming through deceased BHANUMATI ATMARAM CHOKSI, should contact the undersigned Advocate Mr. N. R. Pandey, at Bhandarkar Bhavan, Court Lane, Borivali (West), Mumbai- 400092 with evidence within 15 (fifteen) days from the date of publication of this Notice failing which, any such claim, shall be deemed to be waived and the society will be at liberty to transfer the said flat in favour of my client.

Sd/- Advocate Mr. N. R. Pande Mobile No. 9869049486 Place: Mumbai Date: 12/02/2021

हरवले आहे

श्री. सिध्देश शांताराम तोडणकर एचडीएफसी रिपोझीशन फाईल नं. RK00543068 दिनांक ५/०२/२०२१ रोजी कलवा ते खारेगाव येथे प्रवास करते वेळी गहाळ झालेली आहे.

तरी सदरच्या फाईलचा गैरवापर झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Flat No.101, adm 331 sq. ft. BUA, 1st Floor, Building No. 4, Rashmi omplex Bld No. 3, 4, 5 CHS. Ltd. Near GCC Club. Mira Bhavander Rd. Mira Rd (E). Thane 401107 ("Said Flat") owned by Shweta Lokesh Puthran under Agreement for sale dt 31.12.2020, TNN-10/1162/2021. Now Shweta Lokesh Puthran intended to approach Bank of Maharashtra / Any other Financial Institutions for loaning facility by offering security of said flat. Any person having claim/s of what so ever nature in respect of said hereby called upon to lodge their claim to undersigned with documentary proof within 10 days from date hereof, failing which, it shall be presumed, no claim

Adv AJIT M. RAJGOLE, Vishal CHS Ltd, Plot No.207/C-7, Gorai 2, Borivali West, Mumbai 400 091. M. 9619391811 Place - Mumbai

Particulars

Total Income From Operations (Net)

Net Profit/(Loss) for the period before Tax

Net Profit/(Loss) for the period after Tax

Comprehensive Income (after Tax)]

Earnings Per Share (of Rs. 1/- each)

Reserves excluding Revaluation Reserve -

For continuing and discontinued operations)

Paid-up Equity Share Capital

Basic (Rs. Per Share)

Date: 11/02/2021

Particulars

Net Profit / (Loss) for the period (Before Tax and

Net Profit / (Loss) for the period before Tax

Net Profit / (Loss) for the period after Tax and

and Other Comprehensive Income (after tax)]

Other Equity (excluding Revaluation Reserve)

[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)

Earning Per Share (Rs.) (Face Value of Rs.7 each

Particulars

Total Comprehensive Income for the period

Total Income from Operations

Exceptional items)

Exceptional items

Equity Share Capital

Basic

Diluted

NOTES:

(After Exceptional items)

Diluted (Rs. Per Share)

(After Exceptional and/or Extraordinary items).

(after Exceptional and/or Extraordinary items).

Profit/(Loss) for the period (after Tax) and Other

Total Comprehensive income for the period [Comprising

and/or Extraordinary items).

Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional

S.

No.

PUBLIC NOTICE

This is to Notify that the Nominees to Flat No. A/004, Ground Floor, Mukesh Poojanagar CHS Ltd., Mukesh Apartment, Pooja Nagar Complex, Opp Laxmi Tower, Naya Nagar, Mira Road (East), Dist. Thane 401 107 namely Mr. Ali Khan Yunus Khan Deshmukh, Mr. Hamid Khan Yunus Khan Deshmukh, Mr. Gulzar Khan Yunus Khan Deshmukh and Mrs. Dilara Ismail Kazi have registered a release deed and transferred all the rights of the above mentioned Flat in the name of one Mrs. Mumtaz Akeel Khan.

That if any person has any objection or clair in the above mentioned flat, such person can contact on the address given below withi 14 days from publication of this Notice and objection is received within the period of 14 days then all the rights of the above tioned flat shall be transferred wholely in the name of Mr. Mumtaz Akeel Khan.

Advocate Sameer Khai Shop No. 8, Soni Bhayan, Panchal Nagar Nallasopara (West), Pin - 401203 Mob.: 9096735712

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that my client Mrs SUMALINI NITIN PRÁDHAN, vide

Agreement Dated 28th March, 2005 have purchased Room No. C/06 Charkop (1) Goodluck CHS Ltd., Plo No. 355, RSC- 38, Sector- 3, Charkop Kandivali (West) Mumbai- 400067 (hereinafter called the said ROOM) from Mr. BHUPENDRA VISHRAM WAGHELA, who purchased the said room from MUKTABEN (MEENA) JAYANTIBHAI NANDHA on 13/11/2000 and the said Muktaben (Meena) Jayantibhai Nandha purchased the said room from original allottee Mr. ALTAF AHMED SARVAIYA on 12/10/1994 and during transit my client have lost origina Allotment Letter and Passbook of MHADA in respect of Room No. C/06 in the name of original allottee Mr. ALTAF AHMED SARVAIYA and my clien reported the matter to Charkop Police Station under Missing Register No 407/2021 Dated 10/02/2021.

If anyone find of aforesaid origina allotment letter and Passbook of MHADA or having any claim thereon shall contact the undersigned Advocate N. R Pandey at Bhandarkar Bhavan Court Lane, Borivali (West), Mumbai- 400092 within 15 days from the date of publication of this Notice, failing which i shall be presumed that there is no clain of any one in respect thereof and whatever claim if any shall be deemed to

Sd/- Advocate Mr. N. R. Pandey Mobile No. 9869049486 Place: Mumbai Date: 12/02/2021

PREMIER CAPITAL SERVICES LIMITED

Regd. Off.: 4, Bhima Vaitarna Complex, Sir Pochkhanwala Road, Worli, Mumbai - 400030 | Ph.: 0731- 4241914 | Fax: 0731-

4241999 E-mail: premiercapservices@gmail.com | Website: www.premiercapitalservices.in | CIN: L65920MH1983PLC030629

EXTRACT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE

Un-audited

3.70

-12.60

-12.60

-12.60

(12.60)

370.61

(0.03)

(0.03)

NOTES: (1) The above financial results have been approved and taken on record by the Board of Directors at its meetings held on

February 11, 2021. (2) The above is an extract of the detailed format of Quarterly Un-audited Financial Results filed with the Stock

Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the

Un-audited Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2020 of the Company are available on the Stock

Exchange website. viz. www.bseindia.com. The same is also available on the Company's website viz www.premiercapitalservices.in. (3) The company is engaged mainly in management consultancy and as such is the only reportable segment as per Ind AS 108 (Operating Segments). The geographical segmentation is not relevant as the Company mainly operates within India. (4) Previous figures have been reclassified / regrouped wherever necessary. (5)There are no exceptional or Extra-ordinary items.

MORARJEE TEXTILES LIMITED

Regd. Office: Peninsula Spenta, Mathuradas Mills Compound, Senapati Bapat Marg,

Lower Parel, Mumbai-400013. **Telephone No:** 022–66229500

Website: www.morarjee.com; Email: corporatesecretarial@ashokpiramalgroup.com;

CIN: L52322MH1995PLC090643 **Extract of Consolidated Unaudited Financial Results for the**

Quarter And Nine Months Ended 31st December, 2020

31.12.2020 (Unaudited)

7,380

(1,330)

(1,330)

(1,331)

(1.330)

2,543

(3.66)

Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.and website of the company i.e. www.morariee.com

31.12.2020 (Unaudited)

7.380

(1.330)

(1.330)

Quarter Ended

30.09.2020

4,145

(2,237)

(2,237)

(1,787)

(1,787)

2,543

(4.92)

1. The above is an extract of the detailed format of consolidated unaudited Financial Results for the Quarter and Nine months Ended 31st

December, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015. The full format of the unaudited Financial Results Standalone and Consolidated are available on the website of Stock

30.09.2020

4.145

(2.237)

(1,786)

MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2020 (Rs. In lakhs Except Per Share data)

Un-audited

0.00

-2.38

-2.38

-2.38

(5.21)

370.61

(0.01)

(0.01)

Consolidated

31.12.2019 (Unaudited)

11,081

(711)

(711)

(517)

(513)

2,543

(1.42)

31.12.2019

(Unaudited)

11.081

(711)

(516)

31/12/2020 31/12/2019 31/12/2020 31/12/2019 31/03/2020

Un-audited

-15.66

-15.66

-15.66

(15.66)

370.61

(0.04)

(0.04)

For and on behalf of the Board of Directors of

Premier Capital Services Ltd.

Sd/-Manoj Kasliwal (Director)

DIN: 00345241

Nine Months Ended

31.12.2019

(Unaudited)

29,553

(1,896)

(1,945)

(1,420)

(1.409)

2,543

(3.91)

31.12.2019 (Unaudited)

29.553

(1.920)

(1,384)

For Morarjee Textiles Limited

31.12.2020

12,931

(6,045)

(6,045)

(4,800)

(4.798)

2,543

(13.21)

31.12.2020

(Unaudited)

12.931

(6.045)

(4,797)

QUARTER ENDED

Notice is hereby given that Share certificate No 4, Distinctive Nos from 16 to 20 of Eden Park Co-Op. Hsg., Society Ltd situated at Plot No:10, sector No 8, Airoli Navi Mumbai –400 708 in the name of Mr. Pradip Sahadeo Manjrekar have has been reported lost / misplaced and an application has been grade by him to the application has been made by him to the society for issue of duplicate share

objections are received during this period

Eden Park Co-Op SocietyLtd Date: 12/2/21 Place: Navi Mumbai (Hon. Secretory)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client Daksha Jayesh Gogri widow of Jayesh Gogri intent to sell the Flat and shares described in the Schedule hereunder written to Mrs. Divya Mitesh Jain and Mr misplaced Agreement stated herein below or otherwise are hereby called upon to make the same known in writing with documents if any to the undersigned at 411/13, Aakash Marble House, Opp. Solitaire Park, A.G. Link Road, Andheri (East), Mumbai- 400 093 within 14 days from the date of publication of this Notice, failing which, my client will complete the transaction without any reference to such claim or rights and sucl claim or rights if any shall be deemed to have waived, given up treated as null and void and no binding upon my clients.

Public in general is hereby informed that informed that the Agreement dated 13/10/1994 executed between Mr. Chetan Ravindra Someshwar and Shobha Cheta Someshwar and Jayesh Gogri and Daksha Jayesh Gogri have been misplaced and not traceable.

SCHEDULE

Old Flat No.14 on First Floor (Nev Flat No.202 on second floor admeasuring 622.8 RERA carpe area of the new Building known as Dhoot Adi Residency and Society known as Adi Co-op. Housing Society Ltd. on Plot No. 47, CTS No.938 and 938/1 to 7, 15th Road, Chembur, Bombay-100021 alongwith shares begging 400071 alongwith shares bearing share certificate No 14 and Distinctive numbers from 66 to 70 (Both Inclusive).

Dated this 12th February, 2021

Advocate Sneha A. Dedhiva

NINE MONTHS ENDED YEAR ENDED

Un-audited

0.00

-4.57

-4.57

-4.57

(11.50)

(0.03)

(0.03)

370.61

Audited

0.00

-17.36

-17.36

-16.42

(16.42)

(0.04)

(0.04)

(Rs. in lakhs)

Year Ended

31.03.2020

38,204

(3,664)

(3,713)

(2,645)

(2,643)

Ended

31.03.2020

(Audited)

38.204

(3.688)

(2,609)

R. K. Rewari

2,543

370.61

NOTICE hereby given that, DAMJIBHA
VISRAM PARMAR (Jt. Owner) member of the ANAND MANGAI SHANTINAGAR CO-OP. HSG. SOC LTD., address at BLDG NO. A-55/56 SECTOR-3, SHANTI NAGAR, MIRA ROAD (EAST), DIST, THANE 40110 and holding SHOP No. 08 in BLDG No. A-55 of the society died on 16/12/2019 his son Mr. NIMESH DAMJIBHAI PARMAR has applied for membership of the

PUBLIC NOTICE

That as per Bye Laws of the societ nereby invites claims or objections for the transfer of the shares and interest of the days from the publication of this notice and contact the undersigned or the society. If no claims / objections receive n writing within this period, thereafter no laims will be entertained and society is ree to transfer of shares and interest of

Sd/- Mr. H.K. Someshwai Advocate, High Court, Bombay C-43/ 304/ Sector-2/ Shantinagar, Mira Road (East), Dist. Thane 401 107 Mobile No.:- 9819409260 Place: Mira Road (E) Dt: 12/02/202

Notice is hereby given that, my clients Ms. Pooja Varman Kirodian and Ms. Shobha Varman Kirodian are owners and occupants in respect of Shop No. 5, Building No. B-30, Shantidoot SRA Cooperative Housing Society Ltd. Shantil Niketan Complex, SPPL, Behind Indira Gandhi Research Institute, Film City Road, Goregaon East, Mumbai-400 065. In the year 2014, My clients have purchased the said shop from Mr. Motiram Jadhav who have purchased the said shop from Mr. Motiram Jadhav who have purchased the said shop from Mr. Milliad Nagar, Ltd. Tpowai, Mumbai. In the year 2003, SRA Authorities have allotted the said shop to Mr. Rambachan Tivari, Since 10 years lock in period, in respectof the said shop in her name. As per directions of SRA authorities to transfer the said shop in her name. As per directions of SRA authorities where the said shop in her name. As per directions of SRA authorities where the said shop in her name. As per directions of SRA authorities to transfer the said shop in her name. As per directions of SRA authorities where the said shop in her name. As per directions of SRA authorities to transfer the said shop in her name. As per directions of SRA authorities to transfer to available on the said address, she tried to contact original allottee Mr. Ramba han Tivari or his legal heirs. In spite of diligent search, she could not find Mr. Tivari or his legal heirs. In spite of diligent search, she could not find Mr. Tivari or his legal heirs. Therefore, any person/s who has/have any claim, right, title and interest by way of sale, gift, exchange, mortgage, charge, lien, succession or in any other manner in respect of the said shop, should intimate the same within 15 days from the date of publication of this notice to the undersigned at the address provided here under in case no objections are received within the aforesaid period, it shall be presumed that there are no claimants to the said property and my client shall accordingly proceed to transfer all rights, title and interest of Mr. Rambachan Tivari in her PUBLIC NOTICE

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO Shop No. 5, Building No. B-30 Shantidoot SRA Cooperative Housing Society Ltd. Shanti Niketan Complex SPPL, Behind Indira Gandhi Researct Institute, Film City Road, Goregaor E as t, Mumbai-400065

Date : 10/02/2021 Adv. Swati Gawde Shop no.3, Near Expert Driving School NarayanApartment, Court Naka,Thane -400601 ate:10/02/2021

PUBLIC NOTICE

Mr. Rajendra P Mehta & Mrs. Surekha R Mehta Owner of Flat No. 2. Address: Dattani Gram No. 3, Co-Op Housing Society Limited, Iraniwadi Road No. 3, Kandivali West, Mumbai 400067, & holding Share Certificate No. 002 Distinctive Nos 006 to 010, which has been reported lost/misplaced. If anyone having any claim/objection should contact society Secretary within 15 days. Thereafter no claim will be considered and society will proceed for issue of Duplicate Share Certificate.

Place · Mumbai Date: 12.02.2021 Secretary

PUBLIC NOTICE

Mrs. Jamila Abdul Latif Shaikh member of the Hamara Ghar Co-op Housing Society Ltd., having address at Plot No 124, 126, 127 Model Town, off J. P. Road, Four Bungalows, Andheri (west) Mumbai- 400 053 and holding Fla No 3/A/201 in the building of the society, died on 04.02.2017 without making any nomination.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital, deceased member in the capital, property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his / her their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the canital property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above the society shall be free to dea with the shares and interest of the deceased member in the capital, property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the byelaws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimant/objectors, in the office of the society on Saturday / with the Secretary of the society between 11.00 AM to 1.00 PM from the date of publication of notice till the date of expiry of its

period. Date: 12.02.2021

> For Hamara Ghar Co. op Housing Society Ltd.

Secretary

ARIS INTERNATIONAL LIMITED

Regd office Address: 129,B Ansa Industrial Estate, Saki Vihar Road, Saki Naka, Andheri (East), Mumbai 400072. CIN: L29130MH1995PLC249667

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER 2020

	Standalone (In lacs)		
Particulars	Quarter Ended 31.12.2020	Quarter Ended 31.12.2019	
Total income from operations (net)	0.94	4.09	
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	0.29	0.56	
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	0.29	0.39	
Net Profit / (Loss) for the period before tax (after Extraordinary items)	0.29	0.56	
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	0.29	0.39	
Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per Equity Share) Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the	46.20	46.20	
Balance Sheet of previous year)	(68.18)	(64.79)	
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each)			
Basic:	0.06	0.08	
Diluted:	0.06	0.08	
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each)			
Basic:	0.06	0.08	
Diluted :	0.06	0.08	
Notes:			

Previous year/period figures have been regrouped/reclassified wherever necessary. The above results have been reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors at their respective meeting held on February 10, 2021. The results for the quarter ended 31st December 2020 have been subjected to limited review by the Auditors. The company operaties in only one of the segment and therefore disclosure under AS-17 " Segment

For Aris International Limited Sd/-Ramesh Chandra Mishra Director DIN: 00206671

MYSTIC ELECTRONICS LIMITED 401/A, Pearl Arcade, Opp. P. K. Jewellers, Dawood Baug Lane, Off. J. P. Road, Andheri (W), Mumbai – 400058 Tel.: 26778155 / 26797750 Fax: 26781187 CIN: L72300MH2011PLC221448

Email: electronics mystic@amail.com Website: www.mystic-ele EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2020

	cept Shares & EPS)			
		Quar	Nine Months	
Sr	PARTICULARS	31.12.2020	31.12.2019	31.12.2020
No.		Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income	8.55	17.33	25.05
2	Profit/(Loss) before exceptional			
	items and tax	2.29	1.37	10.68
3	Profit/(Loss) before tax	2.29	1.37	10.68
4	Net Profit/(Loss) after tax	2.29	1.37	10.68
5	Total Comprehensive Income			
	(After Tax)	21.17	2.77	34.81
6	Paid-up equity share capital	1,976.62	1976.62	1976.62
	Face value of share	10/-	10/-	10/-
7	Earnings Per Share			
	(Face Value of Rs. 10/- each)			
	(not annualised):			
	(a)Basic	0.01	0.01	0.05

lotes:The above is an extract of detailed format of results for the quarter and nine months ended 31st December, 2020 filed with BSE under Regulation 33 of the SEBI (LODR), 2015. The

0.01

Full format is available on the website of the declaration of the state of the stat

Place: Mumbai Date:11th February, 2021

(b)Diluted

PUBLIC NOTICE

It is informed to the public at large that Late, Mr. Mohan Shankar Gawade was previous owner of Flat No. B/102, admeasuring 450 sq. ft (Built up) Area 1st floor, Shreekrupa Chintamani Co-Operative Housing Society Ltd. Situated at Mahatma Phule Road, Dombivli (W) 421202, (hereinafter referred to as said Flat") he expired on 19/07/2020 he left behind following surviving heirs 1)
Smt. Meena Mohan Gawade - Wife 2) Swati Mohan Gawade – Married Daughter and 3) Mr. Sagar Mohan Gawade – Son as only surviving legal heirs, after completion of due procedure of law, the society has transferred the said flat and share certificate in respect of the said flat in the name of deceased Wife

Mr. Vimal Jayantilal Shah

owner thereof.

Therefore any person having if any claim/interest/lien/Will/Court Order/ heirship rights or any objections from other claim/ants/objector or objection or the said flat is hereby required to notify the same in writing alongwith supporting documentary evidence within 14 days from the date of publication of this notice at Flat No. 9, Shram Safalya, M. P. Road, Dombivli (W) 421202

Smt. Meena Mohan Gawade as absolute

NOTICE

0.01

0.05

Mohit Khadaria

Managing Director DIN No: 05142395

This is to put you under notice

Date: 12/02/2021

Adv. Sheela Shingane- Kaprekar **Advocate & Notary** (Government of India)

alias Vora

that the Industrial Disput referred to the 4th Labour court, Mumbai, is registered as Reference (IDA) No. 11 OF 2012 is pending and as per the order of Hon'ble High Court Bombay, You are implended as a party but inspts of pasting notice on the last known address you failed to appear before the court, Therefore by way of subsituted service you are hereby informed that the abour court has a fixed the reference or hearing on 16.02.2012 at 11.00 am or soon thereafter as per the convenience the court of you fail to appear the court may proceed expart against you.

FOR LADHAKU GARMENT MAZOOR SANGH Sd/-

PUBLIC NOTICE

Notice is given on behalf of my clients) Mr. Saif Mohammed Asif Nagani Mr Sufivan Mohammed Asif Nagani, And That Mrs.Mumtaz Mohammed Asif Nagani was the owner of Flat No.6, A Wing, 2nd Floor, Building No.3, Shalimar CHS Ltd, Karimi Park, Jogeshwari (w), Mumbai – 400102 died on 02/01/2021 without leaving any nomination or will.

low my clients want to transfer the said Flat No.6, into their names. Therefore, if any person/s or any egal heir or representative have any claim or objection can contact me with documentary evidence within 15 days of publication of this notice at Shop No.4A/9B, Bldg. No.02, Madina House CHS Ltd., Karimi Park, Oshiwara Garden Lane Jogeshwari (West), Mumbai

Sd/-Siraj Faruk Ghiwala Advocate - 9224194897 Place: Mumbai Date: 12/02/2021

PUBLIC NOTICE

Member OF PUBLIC TO TAKE Notice that My Client Mr. Udavkumar J. Dalvi is the wner of Flat No.204, C Wing, Second Floor Shree Astha Siddhivinayak Co-op. Hsg. Soc td., Central Park, Village More, Nallasopai East, Tal. Vasai, Dist. Palghar, which he had ourchased from Mr. Gaianan Kamalaka arkar by the Agreement for Sale Dated 26/ 03/2012 Registered under Regn. No. Vasai--03819/2012 . Before that Mr. Gajanar Camalakar Parkar along with his father Late Mr. Kamalakar Shankar Parkar nurchased he said Flat from the Builder M/s. Datta Krupa Developers but from that Mr. Kamalakar Shankar Parkar expired on 04/09, 2010 and after him his Son Mr. Gajanar amalakar Parkar became the owner of th Mr. Kamalakar Shankar Parkar i.e. 1 Smt Rajani Kamalakar Parkar (Wife), 2.Mrs Shraddha Nitin Gandhi (Maiden Name Anita Kamalakar Parkar) (Daughter) 3 Mrs /anita Vilas Sohani (Maiden Name : Vanita Kamalakar Parkar) (Daughter), 4.Mrs. smita Anand Shirsat (Maiden Name : Smita Kamalakar Parkar) (Daughter), 5.Mrs. eena Nilesh Sawant (Maiden Name : Leen amalakar Parkar) (Daughter), 6.Mrs Samiksha Sunil Sohani (Maiden Name andhya Kamalakar Parkar) (Daughte ave also given their No Objection on 17/03 2012 and on that basis only Mr. Gajanar Kamalakar Parkar sold the said Flat to My client Mr. Udavkumar J. Dalvi and till date he is the only owner and in exclusive possessiof the said Flat.

So if any person or persons having any claims, or right, interest, title against in respect of said Flat and if there are any bjections from the other heir or heirs or othe claimants/ objector or objectors for the ransfer of the said shares and interest of the eceased member in the capital/ property of the society are hereby required to intimate period of 15 days from the publication of this otice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims objections for transfer of shares and interes of the deceased member in the capita property of the society, if no claims / objection re received within the period prescribed above, my client shall proceed and complet all the requirements for transfer of said Flat hereafter shall be deemed to have been

Adv. Nishigandha Jayant Parab Add: A/101 First Floor Kashi Krupa CHSL Near Dipak Medical, S. T. Depot Road Nallasopara (West).

Date: 11/02/2021 Sd/ N.B.DESHMUKH & CO. ADVOCATE

PUBLIC NOTICE Shrimati Salina Thomas Daniel a Member of the Sapphire Lakeside Co-operative Housing Society Ltd. Having address at JVLR, Powai, Mumbai -72 and holding flat/ tenement No. 2F, 1602 in the building of the society, died on 22/06/2018 without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased nember in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no Claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the ceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants. objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 6 P.M. to 8 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period

For and on behalf of, The Sapphire Lakeside Co-op Housing Society Ltd. Place: Mumbai

NCL RESEARCH & FINANCIAL SERVICES LIMITED Registered Office : 79, Nagindas Master Road, 3rd Floor, Fort, Mumbai-400 023 CIN - L65921MH1985PLC284739, Email : ncl.research@gmail.com, Website : www.nclfin.com

tement of Unaudited Financial Results for the Quarter & Nine Months ended 31st December 2020

Quarter Quarter Nine Months ended ended ended 0th Dec 2020 30th Dec 2019 30th Dec 2020 Year Ender 31st March 2020 162.37 Total Income from Operations (Net) 52.21 244.47 Net Profit / (Loss) for the period (before Tax 24.25 (13.39) 2.12 Exceptional and/or Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period before tax (13.39 24.25 64.10 2.12 (after Exceptional and/or Extraordinary iter
Net Profit / (Loss) for the period after tax 1.55 17.94 (12.27 47.43 (after Exceptional and/or Extraordinary ite 2,908.5 2,908.50 Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 2/- each) Other Equity
Earning Per Share (before Extra-Ordinary items) of ₹ 2/- each (for continuing and discontinued operations)

The above is an extract of the detailed format of Standalone Un-Audited Financial Results for the quarter ended 31st Dec 2020 filed with the Stock Exchange/s under Regulation 33 of th SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Un-Audited results for the Quarter ende 31st Dec 2020 is available on the Company website "www.nclfin.com" and on the Stock Exchange osite i.e. www.bseindia.com

For NCL Research & Financial Services Limite

Goutam Bos

lace : Mumbai

ate : February 10, 2021

Place: Maharashtra



Regn. No.: 109. Regd Office: One Indiabulls Centre, Tower 1, 16th Floor, Jupiter Mill Compound, 841, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai - 400013 +91 22 4356 7000 | CIN: 99999MH2000PLC128110

Notice is hereby given that, w.e.f. 15/04/2021, Aditya Birla Sun Life Insurance

NOTICE

Company Ltd. Mumbai 5 (Ghatkopar) shall shift its premises Closing premise: Aditya Birla Sun Life Insurance

Unit No C, D, E & F, 101, First Floor. Trimurthy Arcade, L.B.S. Road, Ghatkopar (West), Mumbal - 400086.

Opening premise Aditya Birla Sun Life Ins Company Ltd. 301, 3rd Floor, Sai Plaza, nar (East), Mumbai - 400077.

Date: 12/02/2021 **Authorised Signatory**

For Further details please contact
Aditya Birla Sun Life insurance Company Limited.
(Formerly Birla Sun Life insurance Company Limited)
Registered Office: One Indiabulis Centre, Tower 1, 16th Floor, Jupiter Mill Compound,
841, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai - 400 013.
Cell Toll Free: 1-800-270-7000

"The Trade Logo "Aditye Birla Capital" Displayed Above is Owned By ADITYA BIRLA MANAGEMENT CORPORATION PRIVATE LIMITED (Trademark Owner) And Used By ADITYA BIRLA SUN LIFE INSURANCE COMPANY LIMITED (ABSLI) under the License."

ADV-B/2/20-21/2250

Sd/-

Place: Mumbai

Extract of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Nine months Ended 31st December, 2020

Total Income from Operations Profit /(Loss) Before Tax Profit /(Loss) After Tax

Date: 10th February, 2021

Managing Director DIN - 00619240

certificate. The society hereby invites claims or objections (in writing) for issuance of duplicate share certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice. If no claims /

share certificate.
For & On Behalf of

पश्चिम रेल्वे विविध कामे

मंडल रेल्वे व्यवस्थापक (डब्ल्युए) पश्चिम रेल्वे, ६वा मजला, अभियांत्रिकी विभाग, मुंबई सेन्ट्रल, मुंबई-४००००८ हे खाली तपर्शिलानुसार ई-निविदा मागवित आहेत. (१) निविदा क्र.: बीसीटी/२०-२१/३५२ दिनांक ११.०२.२०२१. कामाचे नावः विरार-जोरावासन अनुभाग: टीटीआर(पी)=७९ नग. मान्य टीटीआर(पी) संदर्भात-११९ नग अंदाजित कामाची मल्य: .८३,२०,९०६.९२. (२) निविदा क्र.: बीसीटी / २० - २१ / ३५३ दिनां क ११.०२.२०२१. कामाचे नाव: विरार-जोरावासन अनुभाग: टीआरआर(पी)=९.२२८ कि.मी. व टीएफआर=२०,९०० कि.मी. ट्रॅक कार्य मान्य (१) टीआरआर(पी)=१४.५०३ कि.मी., (२) टीबीआर=६५.५८७ कि.मी., टीएफटीआर=१८ कि.मी. व टीएफआर=२४.५३७ कि.मी. संदर्भात जोडणीमध्ये. कामाची अंदाजित मुल्यः 5.१,३७,४४,९८०.८३. <mark>टीप: कार्यकारी</mark>: सीनी.डीईएन(एन) बीसीटी. इस्ठे: रु.०.००/ -. सादर करण्याची तारीख व वेळ: 0९.०३.२०२१ रोजी १५.००वा. पर्यंत. निविदा उघडण्याची तारीख व वेळ: ०९.०३.२०२१ रोजी १५.३०वा. निविदा दस्तावेज, शुद्धिपत्रक व पुढील तपशील डाऊनलोड करण्यासाठी <u>www.ireps.gov.in</u> ला भेट द्या.

जाहीर सूचना

Like us on : f facebook.com/West

येथे सुचना देण्यात येत आहे की, माझे अशील रमनीकलाल प्रेमजी शाह व लता मनिलाल नागदा हे फ्लॅट क्र.ए/११, महावीरधाम कोहौसोलि., मोदी पटेल रोड, भाईंदर (प.) या जागेचे संयुक्त मालक भाणि अनुक्रमांक ०५१ ते ०५५ धारक रु.५०/ प्रत्येकीचे ५ पूर्णपणे भरणा केलेले शेअर्सचे भागप्रमाणपत्र क्र.०११ धारक आहेत. सदर भागप्रमाणपत्र हरवले असून भाईंदर पोलीस ठाणे येथे दिनांक ०९.०२.२०२१ रोजी नोंद क्र.६६६ २०२१ अंतर्गत नोंद केली आहे आणि सोसायटीकडे दय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी अर्ज केला आहे. स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्ता यांच्याकडे १०२. निलम ॲकॉर्ड, एचडीएफसी बँकेच्या समोर, १५० फीट रोड, भाईंदर (प.) येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासन १४ दिवसांत कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, कोणाही व्यक्तीस कोणताही दावा किंवा आक्षेप नाही. ठिकाण: भाईदर (प.)

दिनांक १२.०२.२०२० ॲड. हिरेन पी. मेहता

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमीत मंजुळा गणपतलाल मालविया या पवित्र धाम बिल्डिंग नं.0१ रू ०८ फेज १ कोहौसोलि., तिवरी, नायगाव (पूर्व), वसई, पालघर या सोसायटीच्या संयुक्त सदस्या आहेत तसेच सोसायटीच्या इमारतीमधील पवित्र दृष्टी, डी विंगमधील फ्लॅट क्र.५०६ आणि शेंअर्सचे संयुक्त मालक आहेत, यांचे २५.०८.२०१७ रोजी निधन झाले. त्यांचा मलगा आणि संयक्त मालक श्री. विजयभाई गणपतलाल मालविया यांनी सदर फ्लॅटमधील मयत संयक्त सदस्याचे शेअर्स हस्तांतरणासाठी सोसायटीकडे अर्ज केला आहे. पवित्र दृष्टी. फ्लॅट क्र.डी/५०६ चे हस्तांतरणास दावा व आक्षेप काही असल्यास सोसायटीने सर्व आवश्यक दस्तावेजांसह १४ दिवसांत सोसायटीचे सचिवाकडे दावा सादर करण्यास कळविले आहे, अन्यथा आवश्यक असेल ते सोसायटीकडून पुर्ण केले जाईल. च्या वतीने व करिता

पवित्र धाम बिल्डिंग नं.०१ टू ०८ फेज १ कोहीसोलि. मा. सचिव

> तिवरी, नायगाव (पुर्व), वसई, पालघर-४०१२०८

ठिकाण: वसई, पालघर दिनांक: ०९.०२.२०२१

जाहीर नोटीस

यादारे कळविणेत येते कि. कै. मोतीराम धर्मा शेरमकर रा. २/सी/ १०४ अरिमता मोगरा सोसायटी दत्त जगदंबा मार्ग द्विलटन टॉवर अंधेरी पूर्व मुंबई ४०००९३ हे लिवृत्त शासकीय कर्मचारी दिनांक ११/०४/२०१९ रोजी मयत झाले. मृत्यू पश्त्यात त्यांना पुढे नमूद केल्याप्रमाणे कायदेशीर वारस आहेत.

२) युलोचना मोतीराम श्रेरमकर - पत्नी - वय ७२ ३)मनीषा मोतीराम शेरमकर, सौ. मनीषा श्याम म्हात्रे - विवाहित मुलगी - वय ४६

४) मनाली मोतीराम श्रेरमक्य, सौं, मनाली हृदयनाथ म्हात्रे - विवादित मुलगी - वय - ४५ ७) मंजुषा मोतीराम श्रेरमकर, सौ. मंजुषा योगेंद्र नाईक - विवाहित मुलगी - वय - ४३

उक्त नमूद वारसांना उक्त नमूद मृत व्यक्ती पश्चात त्यांच्या निवृत्त वेतन/ बँक ठेवी/ प्रॉव्डिडंड फंड/ वारस या नात्याने वारस दाखला हवा असल्याने तसा अर्ज तहसीलदार अंधेरी यांच्याकडे केला आहे. त्या अनुषंगाने कुणा व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी तहसीलदार अंधेरी यांचे कार्यालय, दादाभाई नौरोजी रोड, अंघेरी (प), मुंबई ४०००५८ यांचेकडे लेखी पुराव्यासह नोटिस प्राप्त झाल्यापासून ७ दिवसात संपर्क साधावा अन्स्रशा प्रकरणी आक्षेप नाही असे समजन निर्णय घेणेत

दिनांक : १३/०२/२०२१

मनोज मोतीराम शेरमकर २/सी/ १०४ अस्मिता मोगरा सोसायदी दत्त जगदंबा मार्ग हिलटन टॉवर अंथेरी पूर्व मुंबई ४०००९३

जाहीर सूचना

माझे अशील तारा एस. बंगेरा (पुर्वीचे नाव श्रीमती तारा लखन सन्नी) आणि श्री. मोहन एस. कोटियन हे मालक/र/ ठि.: फ्लॅट क्र.२०५/बी, २रा मजला, भावना को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट जमीन जुना सर्हें क्र.१५३, नवीन सर्व्हें क्र.२८, हिस्सा क्र.६, गाव खारी, ता. व जि. ठाणे, राहुल पार्क भाईंदर (पुर्व), जि. ठाणे-४०११०५ यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भ, या जागेचे मालक व निवासी आहेत, यांच्या वतीने जाहीर सुचना देण्यात येत आहे. श्री. दिपक महादेव पवार, हस्तांतरकर्ता एक भाग आणि श्री. जितेंद्र आर. सिंग व श्री. महेश एम शर्मा, हस्तांतरीती यांच्या दरम्यान दिनांक ११.0१.२00५ रोजीचा करारनामा आणि मालकीत्व तत्त्वावरील फ्लंट जागेचे विक्री करारनामा झाले आहे. सदर दिनांक ११.०१.२००५ रोजीचा फ्लॅटबाबतचा मालकीत्वावरील विक्री करारनामा हरवला आहे आणि सापडलेला नाही आणि याबाबत दिनांक ११.०२.२०२१ रोजी नोंद क्र.७१०/२०२१ नुसार नवघर पोलीस ठाणे येथे तक्रार नोंद केली आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर दिनांक ११.०१.२००५ रोजीचे करारनामात विक्री, बक्षीस, अदलाबदल, मालकी हक्ष स्वरुपात कोणताही दावा, अधिकार, हित असल्यास त्यांनी माझे कार्यालय पत्ताः दुकान क्र.३, तळमजला, न्यु पंचरत्न का हौ सो लि., आर.एन.पी. पार्क आर.एन.पी. गार्डन समोर, भाईंदर (पूर्व) ठाणे-४०११०५ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे.

सही / -निर्भय आर. दुबे वकील

ठिकाण: भाईंदर 🏻 दिनांक: १३.०२.२०२१

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

SVA INDIA LIMITED

CIN: L51909MH1981PLC281775

Ph no. (O) 022 - 22886789/98, (F) 022 - 22886855,	
Email: cs@svaindia.com, Website: www.svaindia.com	
audited Financial Results for the Quarter and Nine Months er	10

December 31,	2020		
		(Pla. lir	Laith Except EPS
Particulars	Quarter ended December 31, 2020	Nine months ended December 31, 2020	Quarter ended December 31, 2019
otal income from operations (net)	17.63	34.02	22.18
let Profit from ordinary activities after tax	-19.61	-56.54	-32.81
let Profit for the period after tax			
after Extraordinary items)	-19.61	-56.54	-32.81
otal Comprehensive Income for the period			
Comprising Profit for the period (after tax)			
and Other Comprehensive Income (after tax)]	-19.61	-56.54	-32.81
quity Share Capital	330.26	330.26	330.26
Reserves (excluding Revaluation Reserve as shown			
n the Balance Sheet of previous year)			
arnings Per Share (of Rs 10/- each)			
or continuing and discontinued operations)			
. Basic:	-0.59	-1.71	-0.99
. Diluted:	-0.59	-1.71	-0.99
IOTES:			
	· · · · · · · · · · · · · · · · · · ·	of Consider De	

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites: www.bseindia.com and on the Company

The said financials results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in its meeting held on February 12, 2021. The same is subjected to Limited Review by the Statutory Aditors.

For SVA India Limited

Date: February 12, 2021

नमुना क्र. युआरसी-२

प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

येथे सचना देण्यात येत आहे की कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत **क्राफ्टबॉक्स इंडिया एलएलपी** मर्यादित दायित्व भागीदारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी १५ दिवसानंतर परंतु ३० दिवसांच्या समाप्तीपुर्वी मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात

कंपनीचे प्रमख उद्दिष्ट खालीलप्रमाणे

ग्राहक इंटरनेट-सक्षम व्यवसाय चालु ठेवण्यासाठी ज्यात विविध उत्पादने आणि सेवांच्य विक्री, खरेदी, कर्ज, कर्ज आणि विनिमयसाठी ऑनलाइन पोर्टल, मोबाइल ॲप आणि किंवा मार्केटप्लेस तयार करणे आणि त्यात ऑनलाईन शॉपिंगचा व्यवसाय समाविष्ट आहे निव्वळ विपणन, ग्राहक आणि इतर वस्तू व सेवांचे बहु-स्तरीय विपणन, इंटरनेट जाहिरात आणि विपणन, व्हर्च्युअल मॉल्स, स्टोअर, दुकाने, लायब्ररी तयार करणे, शॉपिंग कॅटलॉग तयार करणे, प्रसार करणे आणि माहिती सामायिक करणे आणि इतर सामग्री सामायिक करणे, ऑनलाइन आणि ऑफलाइन समुदाय तयार करणे, सुरक्षित करणे पेमेंट प्रोसेसिंग गेटवे, व्यवसायासाठी व्यवसायासाठी निव्वळ वाणिज्य सोल्यूशन्स आणि भारत आणि भारताबाहेर ग्राहकांसाठी व्यवसायांकरिता व्यवसाय, ऑनलाइन वितरण आणि व्यापार.

नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय-सी-२०१, अशोक गार्डन्स, १८०/१८८, टी.जे. रोड, शिवडी, मुंबई-४०००१५ येथे

येथे सचना देण्यात येत आहे की. कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील निवंधक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव (हरियाणा)-१२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात

आज दिनांकीत १३ फेब्रुवारी, २०२१

अर्जदारांची नावे

१) अनुज कुमार २) व्याज स्मिता मनोज

३) मल्ल दामोदर

४) मळ्ल संगीता दामादेर ५) प्रकाश ओमेन्द

जाहीर सूचना

मी, तुषार सुरेशभाई गांधी हे कार्यालय प्रिमायसेस क्र.३०२, ३रा मजला, एजीएच चेंबर्स प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या सोसायटीचे सदस्य आहेत, पत्ता: ३७९-८१, नरसी नाथा स्ट्रीट, मुंबई-४००००९, क्षेत्रफळ १०८ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, सी.एस क्र.२५१, मांडवी विभाग, अंतिम प्लॉट क्र.१८, टाऊन प्लॅनिंग स्किम क्र.१, मांडवी बी वॉर्ड क्र. ११४८ व ११४९ आणि स्ट्रीट क्र. ३८१ व ३७९, डोंगरी स्ट्रीट हे सर्वसामान्य जनतेस सुचित करीत आहेत की, त्यांच्याकडुन बिल्डर/डेव्हलपर यांच्यासह मुळ करारनामा आणि जयंतीलाल त्रिभुवनदास पारेख, विक्रेता व राम मोहन मिश्रा व विश्वनाथ जालन, खरेदीदार यांच्या दरम्यान कार्यालय प्रिमायसेस क्र.३०२, ३रा मजला, एजीएच चेंबर्स प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, पत्ता: ३७९-८१, नरसी नाथा स्ट्रीट, मुंबई-४००००९ क्षेत्रफळ १०८ ची.फ. बिल्टअप क्षेत्र या जागेबाबत झालेला विक्री करारनामा हरवल आहे. जर कोणास सदर करारनामा सापडल्यास कृपया माझ्याकडे कार्यालय क्र.३०२ येथे सदर जाहिरातीच्या तारखेपासून १५ दिवसांत लेखी कळवावे.

ठिकाण: मुंबई

बीएसई कोड:५४००२७

ठिकाण: मुंबई

(तुषार सुरेशभाई गांधी) दिनांक: १३.०२.२०२१

0	. ~ 001	
णस्य	इंटरनॅशनल लिमिटेड	
1	2001011111111111	
जीशामान.	TET 2002 ATTITUE O QUITHTET TO YOUR COM	

साआयएन: एल२४१३०एमएथ१४९५पाएलसा२४४६६७ नोंद.कार्या.:१२९, बी अन्सा इंडस्ट्रीयल इस्टेट, साकीविहार रोड, साकीनाका, अंधेरी (पू.), मुंबई–४०००७२ ३९ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय वि

	एकमें	व
तपशील	संपलेली तिमाही ३१.१२.२०२०	संपलेली तिमाही ३१.१२.२०१९
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	0.98	8.09
करपूर्व साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)(कर, विशेष साधारण बाबपूर्व)	0.29	0.48
करानंतर साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर)	0.29	0.39
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर)	0.29	0.48
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर)	0.29	0.39
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु.१०/- प्रतीभाग)	8६.२०	8६.२०
राखीव (मागील वर्षांच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपुर्व) (रू.१०/– प्रत्येकी)	(६८.१८)	(६४.७९)
अ. मूळ	0.0ξ	0.06
ब. सौमिकृत	0.0ξ	0.06
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबनंतर) (रू.१०/– प्रत्येकी)		
अ. मूळ	0.0ξ	0.06

. मागील वर्ष/कालावधीचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे पुनर्गिठत/पुनर्गमूद केले आहेत. वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विजोकन करण्यात आले आणि १० फेब्रुवारी, २०२१ रोजी झालेल्य संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीचे निष्कर्ष वैधानिव लेखापरिशकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकन करण्यात आले.

कंपनी फक्त एकमेव विभागात कार्यरत आहे आणि म्हणून एएस-१७ विभागीय निष्कर्ष कंपनीला एरिस इंटरनॅशनल लिमिटेडकरित रमेश चंद मि

संचालक (डीआयएन:००२०६६७१)

ANUPAM FINSERY LIMITED

(CIN - L74140MH1991PLC061715) Reg Off: 502, Corporate Arena, DP Piramal Road, Goregaon West, M Tel: 67830020 Email: info@anupamfinserv.com Website: www.anupa West, Mumbai 400104 EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER

ENDED 31ST DECEMBER, 2020

			(na.	III Lace
Particulars	Quarter ended 31/12/2020 (Unaudited)	Quarter ended 30/09/2020 (Unaudited)		NineMonths ended 31/12/2020 (Unaudited)
Total Revenue from operations (net)	105.67	38.80	61.75	206.59
Net Profit / (Loss) for the period				
(before"Tax, Exceptional and/or Extraordinary"items)"	80.16	19.84	36.06	136.24
Net Profit / (Loss) for the period before tax	1			
(after Exceptional and/or Extraordinary*items)	80.16	19.84	36.06	136.24
Net Profit / (Loss) for the period after tax				
(after Exceptional and/or Extraordinary#items)	59.95	14.94	27.77	92.56
Total Comprehensive Income for the period				
[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)				
and Other Comprehensive Income (after tax)]	59.95	14.94	27.77	92.56
Equity Share Capital	1,051.25	1,051.25	1,051.25	1,051.25
Earnings Per Share (of Rs. 10/- each)				
Basic:	0.57	0.14	0.26	0.88
Diluted:	0.57	0.14	0.26	0.88
Note: The above is an extract of the detailed format of Quarter				

Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Half Yearly Financial Results are available on the Stock Exchange website and on the website of the Company www.anupamfinserv.com

Date: 12th February, 2021

Raghav Gupta

मालमत्तेचे वर्णन

SHRIRAM City

कर्जदाराचे नाव व पत्ता

१. मे. रुपाली सारीज

श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र. १२३, अंगप्पा नायकन स्ट्रीट, चेन्नई-६००००१ शाखा कार्यालय: ४था मजला, विक्रम नंदादीप, पत्रकार नगर समोर, सेन्ट्रल बँक, एस.बी. रोड, पुणे-४११०१६. वेबसाईट: www.shriramcity.in

सांकेतिक ताबा सूचना

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सदर कायदा) अंतर्गत श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर मागणी सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याकरिता तक्त्यात दिल्याप्रमाणे तपशिलानुसार कर्जदार/सहकर्जदार/तारणकर्ता यांना मागणी सूचना वितरीत केली होती.

कर्जदार/सहकर्जदार/तारणकर्ता यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सहकर्जदार/तारणकर्ता व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, **श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सिक्य्रीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) च्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत मालमत्तेचा सांकेतिक ताबा घेतलेला आहे.

मागणी सूचना

०९ ऑक्टोबर, २०२० मालमत्ताः दकान क्र.५

۱	१. म. रुपाला साराज	०५ आक्टाबर, २०२०	मालमत्ताः दुकान क्र.५,
l	(मालक श्रीमती रुपाली	रोजीचे लवाद डिक्रेटल	तळमजला, इमारत क्र.ए,
l	राहुल भंडारी)	रक्कम प्रदान मोजणीनुसार	क्षेत्रफळ ४८.१४ चौ.मी.
l	कार्यालय पत्ताः एसआर	देय रक्कम	बिल्टअप, प्लॉट क्र.१ व
l	क्र.९२/१००, दुकान	रु.१,००,३२,५७५/ -	१ए, सीटीएस क्र.९२ व
l	क्र.५, म्हात्रे पुल, एरंडवने,	(रुपये एक कोटी बत्तीस	१००, एरंडवने
l	पुणे-४११००४.	हजार पाचशे पंच्याहत्तर	(सिद्धीविनायक
l	२. श्रीमती रुपाली राहुल	फक्त) तसेच त्यावरील	मंदिराजवळ,
	भंडारी,	कर्ज करारनामामध्ये नमुद	धांकावाडी), ता. हवेली,
l	३. राहुल भंडारी, दोघांचे	नियम व अटीनुसार	जि. पुणे आणि चतुसिमा:
l	र/ठि.: फ्लॅट क्र.१,	करारदराने व्याज व इतर	उत्तरेस-संलग्न दुकान
l	तळमजला, इमारत क्र.३,	शुल्क, कर्ज खाते क्रमांक	साईराम टायर वर्क्स;
l	लक्ष्मी नारायण नगर,	सीडीपीडीसीटीएफ	दक्षिणेस-संलग्न दुकान
l	एरंडवने, पुणे-४११००४.	१५०५०६०००३ अंतर्गत	भंडारी जनरल स्टोअर्स;
l	सांकेतिक ताबा दिनांक:	सदर सूचनेच्या तारखेपासून	पुर्वेस-संलग्न इमारत बी;
l	६ फेब्रुवारी, २०२१	६० दिवसांत जमा करावे.	पश्चिमेस-रस्ता.
l		मागणी सूचना दिनांक:	
ı		08.08.2020	
1			
	१. मे. धरम ट्रेडिंग कंपनी	१७ ऑगस्ट, २०२०	मालमत्ताः प्लॉट क्र.१२३
	(मालक श्री. आशिष	रोजीचे लवाद डिक्रेटल	मालमत्ताः प्लॉट क्र.१२३ व १२४, क्षेत्रफळ
	(मालक श्री. आशिष अशोक शाह) पत्ता: प्लॉट क्र.१२३ व १२४, हडपसर	रोजीचे लवाद डिक्रेटल	व १२४, क्षेत्रफळ
	(मालक श्री. आशिष अशोक शाह) पत्ता: प्लॉट	रोजीचे लवाद डिक्रेटल रक्कम प्रदान मोजणीनुसार	व १२४, क्षेत्रफळ ००एच५.५ अर्थात ५०५.६५ चौ.मी. आणि त्यावरील वांधकाम,
	(मालक श्री. आशिष अशोक शाह) पत्ता: प्लॉट क्र.१२३ व १२४, हडपसर	रोजीचे लवाद डिक्रेटल रक्कम प्रदान मोजणीनुसार देय रक्कम	व १२४, क्षेत्रफळ ००एच५.५ अर्थात ५०५.६५ चौ.मी. आणि
	(मालक श्री. आशिष अशोक शाह) पत्ता: प्लॉट क्र.१२३ च १२४, हडपसर इंडस्ट्रीयल एरिया, टी.पी.	रोजीचे लवाद डिक्रेटल रक्कम प्रदान मोजणीनुसार देय रक्कम रु.१,३४,१०,८३७/ – (रुपये एक कोटी चौतीस लाख दहा हजार आठशे	व १२४, क्षेत्रफळ ००एच५.५ अर्थात ५०५.६५ चौ.मी. आणि त्यावरील वांधकाम, हडपसर इंडस्ट्रीयल एरिया, टीपी स्किम
	(मालक श्री. आशिष अशोक शाह) पत्ता: प्लॉट क्र.१२३ व १२४, हडपसर इंडस्ट्रीयल एरिया, टी.पी. स्किम क्र.२, एस.क्र.९७/ १, लेन क्र.११, हडपसर, पुणे, महाराष्ट्र–४११०१३.	रोजीचे लवाद डिक्रेटल रक्कम प्रदान मोजणीनुसार देय रक्कम रु.१,३४,१०,८३७/- (रुपये एक कोटी चौतीस लाख दहा हजार आठशे सदोतीस फक्त) तसेच	व १२४, क्षेत्रफळ ००एच५.५ अर्थात ५०५.६५ चौ.मी. आणि त्यावरील वांधकाम, हडपसर इंडस्ट्रीयल
	(मालक श्री. आशिष अशोक शाह) पत्ता: प्लॉट क्र.१२३ व १२४, हडपसर इंडस्ट्रीयल एरिया, टी.पी. स्किम क्र.२, एस.क्र.९७/ १, लेन क्र.११, हडपसर,	रोजीचे लवाद डिक्रेटल रक्कम प्रदान मोजणीनुसार देय रक्कम रु.१,३४,१०,८३७/ - (रुपये एक कोटी चौतीस लाख दहा हजार आठशे सदोतीस फक्त) तसेच त्यावरील कर्ज	व १२४, क्षेत्रफळ ००एच५.५ अर्थात ५०५.६५ ची.मी. आणि त्यावरील बांधकाम, हडपसर इंडस्ट्रीयल एरिया, टीपी स्किम क्र.२, एस.क्र.९७/१, गाव हडसर, ता. हवेली,
	(मालक श्री. आशिष अशोक शाह) पत्ता: प्लॉट क्र.१२३ व १२४, हडपसर इंडस्ट्रीयल एरिया, टी.पी. स्किम क्र.२, एस.क्र.९७/ १, लेन क्र.११, हडपसर, पुणे, महाराष्ट्र–४११०१३. २. श्री. आशिष अशोक शाह,	रोजीचे लवाद डिक्रेटल रक्कम प्रदान मोजणीनुसार देय रक्कम रु.१,३४,१०,८३७/ - (रुपये एक कोटी चौतीस लाख दहा हजार आठशे सदोतीस फक्त) तसेच त्यावरील कर्ज करारनामामध्ये नमुद	व १२४, क्षेत्रफळ ००एच५.५ अर्थात ५०५.६५ चौ.मी. आणि त्यावरील वांधकाम, हडपसर इंडस्ट्रीयल एरिया, टीपी स्किम क्र.२, एस.क्र.९७/१, गाव हडसर, ता. हवेली, जि. पुणे आणि चतुसिमाः
	(मालक श्री. आशिष अशोक शाह) पत्ताः प्लॉट क्र.१२३ व १२४, हडपसर इंडस्ट्रीयल एरिया, टी.पी. स्किम क्र.२, एस.क्र.९७/ १, लेन क्र.११, हडपसर, पुणे, महाराष्ट्र–४११०१३. २.श्री. आशिष अशोक शाह,	रोजीचे लवाद डिक्रेटल रक्कम प्रदान मोजणीनुसार देय रक्कम रु.१,३४,१०,८३७/ – (रुपये एक कोटी चौतीस लाख दहा हजार आठशे सदोतीस फक्त) तसेच त्यावरील कर्ज करारनामामध्ये नमुद नियम व अटीनुसार	व १२४, क्षेत्रफळ ००एच५.५ अर्थात ५०५.६५ चौ.मी. आणि त्यावरील वांधकाम, हडपसर इंडस्ट्रीयल एरिया, टीपी स्किम क्र.२, एस.क्र.९७/१, गाव हडसर, ता. हवेली, जि. पुणे आणि चतुसिमाः उत्तरेस-प्लॉट क्र.१२२;
	(मालक श्री. आशिष अशोक शाह) पत्ताः प्लॉट क्र.१२३ व १२४, हडपसर इंडस्ट्रीयल एरिया, टी.पी. स्किम क्र.२, एस.क्र.९७/ १, लेन क्र.११, हडपसर, पुणे, महाराष्ट्र–४११०१३. २. श्री. आशिष अशोक शाह, ३. श्रीमती रुपाली आशिष शाह, दोघांचे र/ठि.:	रोजीचे लवाद डिक्रेटल रक्कम प्रदान मोजणीनुसार देय रक्कम रु.१,३४,१०,८३७/ – (रुपये एक कोटी चौतीस लाख दहा हजार आठशे सदोतीस फक्त) तसेच त्यावरील कर्ज करारनामामध्ये नमुद्द नियम व अटीनुसार करारदराने व्याज व इतर	व १२४, क्षेत्रफळ ००एच५.५ अर्थात ५०५.६५ चौ.मी. आणि त्यावरील वांधकाम, हड पसर इंड स्ट्रीयल एरिया, टीपी स्किम क्र.२, एस.क्र.९७/१, गाव हडसर, ता. हवेली, जि. पुणे आणि चतुसिमाः उत्तरेस-प्लॉट क्र.१२२; दक्षिणेस-पीएमसी रोड;
	(मालक श्री. आशिष अशोक शाह) पत्ताः प्लॉट क्र.१२३ व १२४, हडपसर इंडस्ट्रीयल एरिया, टी.पी. स्किम क्र.२, एस.क्र.९७/ १, लेन क्र.११, हडपसर, पुणे, महाराष्ट्र–४११०१३. २. श्री. आशिष अशोक शाह, ३. श्रीमती रुपाली आशिष शाह, दोघांचे र/ठि.: फ्लॅट क्र.३०१, इमारत	रोजीचे लवाद डिक्रेटल रक्कम प्रदान मोजणीनुसार देय रक्कम रु.१,३४,१०,८३७/ – (रुपये एक कोटी चौतीस लाख दहा हजार आठशे सदोतीस फक्त) तसेच त्यावरील कर्ज करारनामामध्ये नमुद नियम व अटीनुसार करारदराने व्याज व इतर शुल्क, कर्ज खाते क्रमांक	व १२४, क्षेत्रफळ ००एच५.५ अर्थात ५०५.६५ चौ.मी. आणि त्यावरील वांधकाम, हड पसर इंड स्ट्रीयल एरिया, टीपी स्किम क्र.२, एस.क्र.९७/१, गाव हडसर, ता. हवेली, जि. पुणे आणि चतुसिमाः उत्तरेस – प्लॉट क्र.१२२; दक्षिणेस – पीएमसी रोड; पुर्वेस – २० फीट
	(मालक श्री. आशिष अशोक शाह) पत्ताः प्लॉट क्र.१२३ व १२४, हडपसर इंडस्ट्रीयल एरिया, टी.पी. स्किम क्र.२, एस.क्र.९७/ १, लेन क्र.११, हडपसर, पुणे, महाराष्ट्र-४११०१३. २. श्री. आशिष अशोक शाह, ३. श्रीमती रुपाली आशिष शाह, दोघांचे र/ठि.: प्लॅट क्र.३०१, इमारत क्र.डी-३, सिम्पली सिटी,	रोजीचे लवाद डिक्रेटल रक्कम प्रदान मोजणीनुसार देय रक्कम रू.१,३४,१०,८३७/ – (रुपये एक कोटी चौतीस लाख दहा हजार आठशे सदोतीस फक्त) तसेच त्यावरील कर्ज करारनामामध्ये नमुद नियम व अटीनुसार करारदराने व्याज व इतर शुल्क, कर्ज खाते क्रमांक सीडीपीडीसीटीएफ	व १२४, क्षेत्रफळ ००एच५.५ अर्थात ५०५.६५ चौ.मी. आणि त्यावरील वांधकाम, हडपसर इंडस्ट्रीयल एरिया, टीपी स्किम क्र.२, एस.क्र.९७/१, गाव हडसर, ता. हवेली, जि. पुणे आणि चतुसिमाः उत्तरेस-प्लॉट क्र.१२२; दक्षिणेस-पीएमसी रोड; पुवेंस-२० फीट सामायिक रस्ता;
	(मालक श्री. आशिष अशोक शाह) पत्ताः प्लॉट क्र.१२३ व १२४, हडपसर इंडस्ट्रीयल एरिया, टी.पी. स्किम क्र.२, एस.क्र.९७/ १, लेन क्र.११, हडपसर, पुणे, महाराष्ट्र–४११०१३. २. श्री. आशिष अशोक शाह, ३. श्रीमती रुपाली आशिष शाह, दोघांचे र/ठि.: फ्लॅट क्र.३०१, इमारत	रोजीचे लवाद डिक्रेटल रक्कम प्रदान मोजणीनुसार देय रक्कम रू.१,३४,१०,८३७/ – (रुपये एक कोटी चौतीस लाख दहा हजार आठशे सदोतीस फक्त) तसेच त्यावरील कर्ज करारनामामध्ये नमुद नियम व अटीनुसार करारदराने व्याज व इतर शुल्क, कर्ज खाते क्रमांक सीडीपीडीसीटीएफ १६०६१४०००१ अंतर्गत	व १२४, क्षेत्रफळ ००एच५.५ अर्थात ५०५.६५ चौ.मी. आणि त्यावरील वांधकाम, हड पसर इंड स्ट्रीयल एरिया, टीपी स्किम क्र.२, एस.क्र.९७/१, गाव हडसर, ता. हवेली, जि. पुणे आणि चतुसिमाः उत्तरेस – प्लॉट क्र.१२२; दक्षिणेस – पीएमसी रोड; पुर्वेस – २० फीट
	(मालक श्री. आशिष अशोक शाह) पत्ताः प्लॉट क.१२३ व १२४, हडपसर इंडस्ट्रीयल एरिया, टी.पी. स्किम क्र.२, एस.क्र.९७/१, लेन क्र.११, हडपसर, पुणे, महाराष्ट्र—४११०१३. २. श्री. आशिष अशोक शाह, ३. श्रीमती रुपाली आशिष शाह, दोघांचे र/ठि.: फ्लॅट क्र.३०१, इमारत क्र.डी—३, सिम्पली सिटी, एस.क्र.१०/११, प्लॉट क्र.१,२ व ३, औताडे	रोजीचे लवाद डिक्रेटल रक्कम प्रदान मोजणीनुसार देय रक्कम रू.१,३४,१०,८३७/ – (रुपये एक कोटी चौतीस लाख दहा हजार आठशे सदोतीस फक्त) तसेच त्यावरील कर्ज करारनामामध्ये नमुद नियम व अटीनुसार करारदराने व्याज व इतर शुल्क, कर्ज खाते क्रमांक सीडीपीडीसीटीएफ १६०६१४०००१ अंतर्गंत सदर सूचनेच्या तारखेपासून	व १२४, क्षेत्रफळ ००एच५.५ अर्थात ५०५.६५ चौ.मी. आणि त्यावरील वांधकाम, हडपसर इंडस्ट्रीयल एरिया, टीपी स्किम क्र.२, एस.क्र.९७/१, गाव हडसर, ता. हवेली, जि. पुणे आणि चतुसिमाः उत्तरेस-प्लॉट क्र.१२२; दक्षिणेस-पीएमसी रोड; पुवेंस-२० फीट सामायिक रस्ता;
	(मालक श्री. आशिष अशोक शाह) पत्ताः प्लॉट क.१२३ व १२४, हडपसर इंडस्ट्रीयल एरिया, टी.पी. स्किम क्र.२, एस.क्र.९७/१, लेन क्र.११, हडपसर, पुणे, महाराष्ट्र—४११०१३. २. श्री. आशिष अशोक शाह, ३. श्रीमती रुपाली आशिष शाह, दोघांचे र/ठि.: प्लॅट क्र.३०१, इमारत क्र.डी—३, सिम्पली सिटी, एस.क्र.१०/११, प्लॉट	रोजीचे लवाद डिक्रेटल रक्कम प्रदान मोजणीनुसार देय रक्कम रू.१,३४,१०,८३७/ – (रुपये एक कोटी चौतीस लाख दहा हजार आठशे सदोतीस फक्त) तसेच त्यावरील कर्ज करारनामामध्ये नमुद नियम व अटीनुसार करारदराने व्याज व इतर शुल्क, कर्ज खाते क्रमांक सीडीपीडीसीटीएफ १६०६१४०००१ अंतर्गत	व १२४, क्षेत्रफळ ००एच५.५ अर्थात ५०५.६५ चौ.मी. आणि त्यावरील वांधकाम, हडपसर इंडस्ट्रीयल एरिया, टीपी स्किम क्र.२, एस.क्र.९७/१, गाव हडसर, ता. हवेली, जि. पुणे आणि चतुसिमाः उत्तरेस-प्लॉट क्र.१२२; दक्षिणेस-पीएमसी रोड; पुर्वेस-२० फीट सामायिक रस्ता;

कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येत आहे की, वर नमुद मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि मालमत्तेसह कोणताही व्यवहार केला असल्यास वर नमुद रक्कम एससीयुएफकडे जमा करावी. कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे. सही/- प्राधिकृत अधिकारी ठिकाण : पुणे

मागणी सूचना दिनांक:

08.09.2020

दिनांक: १३.०२.२०२१ श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड

प्रिइमक्स ग्लोबल व्हेन्चर्स लिमिटेड सीआयएन:एल६७१२०एमएच१९७३पीएलसी०१६२४३,

नोंद.कार्या.: ४१२, सोलारिस हबटाऊन, साईवाडी, एन.एस. फडके मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र-४०००६९.

३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल ीएसई कोड: ५०१३१४

तपशील	संपलेली तिमाही ३१.१२.२०२० अलेखापरिक्षीत	संपलेली तिमाही ३१.१२.२०१९ अलेखापरिक्षीत	संपलेली तिमाही ३१.०३.२०२० लेखापरिक्षीत
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२५३.४२४	२४०.६०६	२२३१.३५८
कर व अपवादात्मक वाबपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	83.929	६८.३२३	११५.२३४
करपुर्व व अपवादात्मक बाबनंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	४३.९२९	६८.३२३	११५.२३४
करानंतर व अपवादात्मक वावनंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) कालावधीकरिता एकूण सर्वंकप उत्पन्न (वर्षांकरिता एकत्रित नफा/(तोटा)	४३.९२९	६८.३२३	९७.२४०
(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	४६.८१४	४९.६५0	४८.५२७
समभाग भांडवल	2638.000	२८३९.०००	२८३९.०००
राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१/-प्रत्येकी)(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)	00 Mr 50	50 MAGE	१२५५.१७०
मूळ	0.844	0.288	0.868
सौमिकृत	0.844	0.२४१	०.१७१
-			

. वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ११.०२.२०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. भाग्य करण्यात जात. ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकन केले आहे. तथापि व्यवस्थापनाने

असे हमी दिलों जो को हो, एकमेव वित्तीच निकर्ष है त्याचे काराप्राचे योग्य व सत्य स्वरूप आहे. भगील कालावधी/वर्षाचे आकडे चालु कालावधीच्या निश्चितीकरणासाठी जेथे आवश्यक आहे तेथे पुनंगठीत/पुर्ननमुद केले. कंपनी दोन व्यवसाय विभाग अर्थात व्यापार व्यवसाय व वित्तीय व्यवसाय प्रक्रियेत आहेत. व्यवसाय विभाग हे संघटनेचे खात्यातील वेगळे प्राथमिक

विभाग निश्चित करते आणि सदर विभागाचे जोखिम व परतावाचे मुल्यांकन तसेच आतील संरचना निष्कर्ष योग्य आहे. कराधनासाठी तरतुद वितीय वर्षाच्या अखेरीस केली जाईल आणि म्हणून त्रैमासिक तत्त्वावर दिलेली नाही. वरील वित्तीय निष्कर्ष व लेखा अहवाल कंपनीच्या www.gromotrade.com वेबसाईटवर आणि वीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com

वेवसाईटवर उपलब्ध आहे ३१.१२.२०२० अखेरीस तिमाहीकरिता गुंतवणूकदारांची तक्रार स्थिती. प्रारंभी-शून्य; प्राप्त-शून्य; निवारण-शून्य; समाप्ती-शून्य

ठिकाण: मुंबई दिनांक: ११.०२.२०२१ डीआयएन: ०६९३६६८४

दी रब्बर प्रॉडक्टस लिमिटेड

सीआयएन:एल२५१००एमएच१९६५पीएलसी०१३३७९ नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट-सी४४, रोड क्र.२८, वागले इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे-४००६०४, महाराष्ट्र, भारत ई-मेल:rpl@rubpro.com, वेबसाईट:www.rubpro.com

३९ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही/नऊमाहीकरीता अलेखापरिक्षीत एकमेव वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

(रु. लाखात)

				(v. eligici)
अ. क.		संपलेली तिमाही	चालु कालावधी करिता वर्ष ते तारीख आकडे	मागील वर्षात संपलेली संबंधित तिमाही
	तपशील	20.02.2-2-		
	तपराल	३१.१२.२०२०	३१.१२.२०२०	३१.१२.२०१९
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	99.70	3८.39	98.60
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
	(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(98.80)	(05.80)	(१८६.९९)
3.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	,		, , , , , ,
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(98.80)	(08.80)	(१८६.९९)
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	,,	,	(- , , , , ,
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(98.80)	(08.80)	(१८६.९९)
4.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता	(/	()	(, . , ,)
	सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष			
	उत्पन्न (करानंतर))	(98.80)	(08.80)	(१८६.९९)
ξ.	समभाग भांडवल	85.508	85.508	8008
0.	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्राकानुसार			
	पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	_	_	_
۷.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/ – प्रत्येकी)			
	(खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी)			
	१. मूळ			
	२. सोमिकृत	(0.80)	(9.८३)	(8.40)
	•	(/	,	
टेप:	सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिकार	प्रमेंटस) रेग्यलेशन	२०१५ च्या नियम	३३ अन्वये स्टॉक

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे, जे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे अफेरबदल मत दिले आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षीचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.rubpro.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

संचालक मंडळाच्या वतीने व करिता दी रब्बर प्रॉडक्टस लिमिटेड

दिनांक : ११ फेब्रुवारी, २०२१ ठिकाण : ठाणे

सही / -जगमीत सिंग सबरवाल

संचालक (डीआयएन:००२७०६०७)

आदी इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन: एल२५२०३एमएच१९९४पीएलसी२०६०५३ नोंदणीकृत कार्यालय: ४२१, ४था मजला, कैलाश प्लाझा, आर-ओडिऑन मॉलजवळ, घाटकोपर (पुर्व),

मुंबई-४०००७७. दूरध्वनी क्र.:९८६९४४१११८, ई-मेल: aadi.industries@hotmail.com

३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

l		संपलेली तिमाही		संपलेली नकमाही		मागील लेखापरिक्षित	
	तपशील	३१.१२.२०	३०.०९.२०	39.03.99	39.92.20	३१.१२.१९	३१.०३.२० लेखापरिक्षित
ı	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	-	0.७२	_	23.20	२०६.२२
ı	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
ı	(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(9.4८)	(४.८२)	(8.28)	(७.४०)	(98.83)	923.09
ı	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			0 5.5			
1	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(9.4८)	(8.८२)	(8.68)	(0.80)	(98.83)	923.09
ı	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
ı	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(9.4८)	(8.८२)	(8.28)	(0.80)	(98.83)	१२२.९६
ı	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता						
ı	एकत्रित नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष						
ı	उत्पन्न (करानंतर))	(9.4८)	(8.८२)	(8.८४)	(0.80)	(98.83)	१२२.९६
ı	समभाग भांडवल	9000	9000	9000	9000	9000	9000
ı	राखीव (मागील वर्षांच्या ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे						
ı	पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	1-1	-	-	:-:	-	-
ı	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू. १०/- प्रत्येकी)						
ı	(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)						
ı	१. मूळ	(0.0२)	(0.04)	(0.90)	(0.00)	(0.90)	9.23
l	२. सौमिकृत	(0.02)	(0.04)	(0.90)	(0.00)	(0.90)	9.23
ı							

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमून्यातील उतारा आहे. तिमाही व नऊमाही वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या http://www.bseindia.com आणि कंपनीच्या www.aadiindustries.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> आदीइंडस्ट्रीजलिमिटेड सही/-रुशभ शाह व्यवस्थापकीयसंचालक

> > (०१९४४३९०)

दिनांक: ११.०२.२०२५

ठिकाण:मुंबई

दी स्टॅंडर्ड बॅटरीज लिमिटेड

(सीआयएन क्र.: एल६५९९०एमएच१९४५पीएलसी००४४५२) नोंदणीकृत कार्यालय: रुस्तम कोर्ट, पोद्दार हॉस्पिटलसमोर, डॉ. एनी बेझंट रोड, वरळी, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०० ०३० दूर.क.:०२२-२४९१९५६९, ई-मेल:standardbatteries_123@yahoo.co.in,

वेबसाईट:www.standardbatteries.co.in ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त

ш				()				
	अ.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेले १२ महिने	मागील वर्षात संपलेले संबंधीत ३ महिने			
	क्र.		३१.१२.२०२०	३१.०३.२०२०	३१.१२.२०१९			
	9.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	7.८३	43.८0	२२.९३			
٦.		२. कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(94.30)	(५४.१८)	0.८७			
	З.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(94.30)	(५४.१८)	0.८७			
(अपवादात्मक आणि/किंव ५.कालावधीकरिता एकूण सव		करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(94.30)	90७.५२	(४.१२)			
		कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	(94.30)	90७.५२	(४.१२)			
	ξ.	समभाग भांडवल	49.09	49.09	49.09			
	O.	राखीव (३१.०३.२०२० रोजी मागील वर्षांच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)		६६५.८२				
	८.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१/– प्रत्येकी)(खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी) अ. मूळ (रू.) ब. सौमिकृत (रू.)	(0.30) (0.30)	7.0८ 7.0८	(0.0c) (0.0c)			

१) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या आणि सूचिबध्द संस्थेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. (http://www.bseindia.com / and http://

निव्वळ नफा/तोटा, एकूण सर्वंकष उत्पन्न किंवा अन्य इतर आवश्यक वित्तीय बाबी यावरील प्रभाव लेखा योजनेतील बदलामूळे तळटिप मध्ये देण्यात आले आहे

www.standardbatteries.co.in)

अहवालात तजवीज करण्यात आले आहेत.

३) #- अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब लागू असेल त्याप्रमाणे इंड-एएस नियम/एएस नियमानुसार नफा व तोटाच्या संचालक मंडळाच्या वतीने व करिता

सही / -

प्रदीप भार संचालक

तिकाणः कोलकाता दिनांक: ११ फेब्रुवारी, २०२१ डीआयएन: ०१०३९१९

संपलेले ९ महिने संपलेले वर्ष संपलेले वर्ष 39.92.202 39.03.2020 39.92.2020 30.09.2020 30.09.2020 9,92,209 39.92.2020 | 39.92.2099 39.92.2098 39.92.2020 39.92.209 39.03.202 लेखापरिक्षीत वलेखापरिक्षीत लेखापरिक्षीत अलेखापरिक्षीत अलेखापरिक्षीत अलेखापरिक्षीत नेस्वापिशीत लेखापरिक्षीत कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपर्व (393.08) 939.88 48.04 (66.80) (868.30) 4902.04) (308.08) 920.04 (5033) 39.398) (4962.80 करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर (८६८९.६0 929.88 (308.09 (320.33) (328.89) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) (393.09) 929.88 (66.90) (200.09) (8842.03) (308.68 (320.33) (0.33) (08.30) कालावधीकरिता एकुण सर्वकष उत्पन्न (करानंतर कालावधीकरिता एकत्रित नफा/तोटा आणि करानंतर इतर सर्वकष उत्पन्न) (202.80 समभाग भांडवल 9000.83 9000.83 9000.53 9000.83 9000.83 9000.53 9000.83 9000.53 9000.83 9000.53 9000.53 9000.83 राखीव(मागील वर्षांच्या ताळेबंद पत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) 9230.40 9230.40 9298.0 उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/– प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)

प्रभात टेक्नॉलॉजिस (इंडिया) लिमिटेड

(पर्वीची प्रभात टेलिकॉम्स (इंडिया) लिमिटेड)

सीआयएनः एल७२१००एमएच२००७पीएलसी१६९५५१ युनिट क्र.४०२, वेस्टर्न एज् १, कनाकिया स्पेसेस, पश्चिम द्रुवगती महामार्ग, वोरिवली (पूर्व), मुंबई ४०००६६. दूर.:०२२-४०६७६०००

ई-मेल:investors@prabhatgroup.net, वेबसाईट:www.prabhatgroup.net

३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

४११०२८.

सांकेतिक ताबा दिनांक:

६ फेब्रुवारी, २०२१

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०१० रोजी संगलेल्या तिमाही व नऊमाहीकरिताचे वित्तीय निष्कर्षीचे सविस्तर नमुन्यातील जतारा आहे. संगलेल तिमाहीकरिताचे सदर वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.prabhatgroup.net वेब्साईटक्र उपलब्ध आहे. कंपनीन १ एप्रिल, २०१८ पासून भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) स्थिकारले आहे. तदनुसार कंपनीचे सदर वितीय निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ मध्ये विहित आणि कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ अन्वये सुचित इंडएएसनुसार तयार केले आहेत. मागील तिमाहीकरिता निष्कर्षसुद्धा पुर्ननमुद केले आहेत.

प्रभात टेक्नॉलॉजिस (इंडिया) लिमिटेडकरिता आर.के. भुता पराग मालदे

आयआरपी सीएफओ नोंदणी क.:आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००१४१/२०१७-१८/१०३०५